



वसई-विरार शहर महानगरपालिका

e-वार्ता

वर्ष पहिले-सप्टेंबर २०१५

वसई-विरार शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुक 14 जून 2015 रोजी पार पडली असून दि.16 जून 2015 रोजी निवडणुकांचे निकाल जाहिर झालेले आहेत.

महाराष्ट्रा महानगरपालिका अधिनियमाचे कलम 29-अ नुसार प्रभाग समित्यांची स्थापना करणेची तरतुद असून कलम 29-अ (1) अन्वये प्रत्येक शहरात, पुढील तक्त्यानुसार महानगरपालिका ठरविल अशा लागुन असलेल्या निवडणुक प्रभागांचा समावेश असलेल्या प्रभाग समित्याची रचना करण्यांत येईल.

अ. क्र.	लोकसंख्या	प्रभाग समित्यांची किमान संख्या	अतिरिक्त लोकसंख्येसाठी अतिरिक्त प्रभाग समित्या	प्रभाग समित्यांची कमाल संख्या
1.	3 लाखापेक्षा अधिक व 4.5 लाखापर्यंत	03	-	04
2.	4.5 लाखापर्यंत अधिक व 12 लाखापर्यंत	04	1,50,000	09
3.	12 लाखापेक्षा अधिक व 24 लाखापर्यंत	09	3,00,000	13
4.	24 लाखापेक्षा अधिक	13	6,00,000	25

वसई-विरार शहर महानगरपालिकेची सन 2011 ची लोकसंख्या 12,34,690 इतकी आसल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेस एकुण 09 प्रभाग समित्या स्थापन करणे अपेक्षित आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुक प्रभागाचा समावेश असलेल्या खालीलप्रमाणे 09 प्रभाग समित्याची स्थापना प्रशासकीय कामाच्या सोयीच्या दृष्टीने करणे प्रस्तावित आहे.

अ.क्र.	प्रभाग समित्यांचे नाव	समाविष्ट प्रभाग	एकूण
1.	A	3,4,13,14,15,16,17,20,29,31,32,33,34,35,36	15
2.	B	25,26,27,28,30,37,38,39,47,49,50,52,54	13
3.	C	1,2,6,7,8,9,10,11,12,18,19,21,22,23,24	15
4.	D	48,51,62,63,64,66,69,70,78,79,80,83,86,87,92	15
5.	E	53,55,56,57,58,59,60,61,65,81,82,84,94	13
6.	F	5,40,41,42,43,44,45,46,67,68,71,72,73	13
7.	G	74,75,76,77,88,89,90,91,105,115	10
8.	H	85,93,95,96,97,98,99,100,101,102,104	11
9.	I	103,106,107,108,109,110,111,112,113,114	10

सबब, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुक प्रभागाचा समावेश असलेल्या वरील प्रमाणेच्या 09 प्रभाग समित्यांची स्थापना करणेकामी प्रस्ताव मा. सर्वासाधारण सभेपुढे निर्णयार्थ सादर करण्यात येत आहे.

ठराव :- वसई-विरार शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 29अ (1) नुसार महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने खालीलप्रमाणे स्थापन करण्यात आलेल्या आहेत.



संपूर्ण वसई विरार शहरात दहा दिवसांच्या उत्साहानंतर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात लाडक्या गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला. गुलालाची मुक्त उधळन, ढोल ताशांचा गजर, डी. जे. च्या तालावर थिरकत, गणरायाच्या जयघोश्यात तमाम वसई

विरार शहरात गणपतीच्या मिरवणुकित गणेशभक्तांचा जल्लोष शिगेला पोहोचला. वसई विरार मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही समुद्रकिनार्यावर प्रचंड गर्दी झाली.लाडक्या गणेशाला निरोप देताना भक्तांचा कंठ डाटून आलेला दिसला.

अकरा दिवस मनसोक्त पाहुणचार घेउन घरोघरीचे व सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ मधील गणपती बाप्पा रविवारी आपल्या घरी निघाले.

तसेच वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अनंत चतुर्दशी या दिवशी २६१ सार्वजनिक तर ४१६४ घरगुती श्री च्या मुर्तिचे विसर्जन करण्यात आलेले आहेत.